

N R AGARWAL INDUSTRIES LTD.

502 A/501 B, FORTUNE TERRACES, 5th FLOOR, NEW LINK ROAD, ANDHERI WEST, 400053
MUMBAI, MH (INDIA) TEL: +91 22 67317500 FAX: +91 22 26730227 / 26736953

May 15, 2021

To,
The General Manager
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai 400 001

To,
Asst. Vice President,
National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza, C-1, Block G, Bandra
Kurla Complex, Bandra (E), Mumbai,
Maharashtra 400051

Scrip code : 516082
NSE symbol : NRAIL

Sub: Newspaper Clipping For Board Meeting Notice

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, newspaper clipping of Board Meeting to be held on May 25, 2021 published in the Business Standard and Mumbai Lakshadweep are enclosed.

Thanking you,

Yours faithfully,

For **N R AGARWAL INDUSTRIES LIMITED,**

POOJA HITESH
DAFTARY
Pooja Daftary

Digitally signed by POOJA HITESH DAFTARY
DN: cn=Pooja Hitesh Daftary,
o=N R Agarwal Industries Limited,
ou=Personnel,
email=hitesh.daftary@nragarwal.com,
c=IN,
serialNumber=9535ce22d1986cfa15e1c0dd53b0b852c7ad10cecd
0f0cc07c380a8657ce1c49, cn=POOJA HITESH DAFTARY
Date: 2021.05.15 11:25:54 +05'30'

Company Secretary & Compliance Officer

Encl.: As stated above

Business Standard

WHAT'S ON PAPER MATTERS.

Business Standard newspaper delivering safely to homes and offices

For details, SMS reachbs to 57575 or email order@bsmail.in

Business Standard Insight Out

PLASTIBLENDS INDIA LIMITED
Fortune Terraces, 10th Floor, A-Wing, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053
CIN : L25200MH1991PLC059943

NOTICE
Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held at Mumbai on Thursday, the 20th day of May, 2021 to approve the Audited Financial Result for the quarter and financial year ended 31st March, 2021 in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015.

For Plastiblends India Limited
Sd/-
Place : Mumbai Himanshu Mhatre
Date : May 14th, 2021 Company Secretary

PUBLIC NOTICE
Public at large is hereby informed that my client has misplaced the Original Agreement for Sale dt. 20/07/1985, between M/s. JASMIN BUILDERS And Mr. DEWOO SIVARAM GAWADE, in respect of Flat No. 113, First floor, Shree Triveni CHSL, 60 ft. Road, Vasai (W), Tal. Vasai, Dist. Palghar. In case the same is found it should be returned to my client or to us forthwith. In case any person has any rights, claims and interest in respect of transfer aforesaid property, or otherwise, the same should be known in writing to me at the address mentioned below with the documentary proof within 14 days from the date of publication hereof, failing which it shall be construed that such claim is waived, abandoned.

Advocate Parag J. Pimple
S/4, Pravin Palace, Pt. Dindayal Nagar, Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar
Mob: 989079352 Date: 15/05/2021

SAURASHTRA FREIGHT PVT. LTD.
DISPOSAL OF UNCLAIMED/UNCLEARED IMPORTED GOODS
In terms of Government of India Directives, Saurashtra Freight Pvt. Ltd, Mundra will be disposing through E-Tender cum E-Auction, Imported Cargo viz. Marble Block, Abrasive Grits, Quartz Powder, Rice, Rock Salt, Lead Concentrate, etc. The E-Tender Cum E-Auction will be held on 21/05/2021 & Inspection will be available on 17th to 20th May 2021 (Working days only) Time: 11:00 AM to 05:00 PM. The items will be sold on "AS IS WHERE IS" basis as per the details terms and condition contained in the catalogue available on payment of Rs. 200/- (Non-refundable) GST Extra.
For details Contact : M/s. NEELAMI Tel: 022 - 28479308 Mob: 07045885490/91. Email: auction@neelami.co.in Website: www.neelami.co.in

PUBLIC NOTICE
Public at large is hereby informed that my client has misplaced the following original documents in respect of Flat no. B/207, Second floor, Royal Palace CHS Ltd., Pt. Dindayal Nagar, Navghar Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar 401 202 1) Original Agreement for Sale dt. 25/03/1981 between M/s. Laljibhai K. Mistry And Mr. Abdul Ismail Omer 2) Original Agreement for Sale dt. 02/07/1987 between Mr. Abdul Ismail Omer And Mr. J. V. Gandhi & Mrs. B. J. Gandhi. In case the same is found it should be returned to my client or to us forthwith. It is also informed that the owner of the abovesaid flat Mr. Shrinivas Dharendra Morab expired on 30/09/2011. And after his death the society intends to transfer the said flat in the name of Mrs. Sridevi Shrinivas Morab & Mr. Shridhar Shrinivas Morab. In case any person has any rights, claims and interest in respect of transfer aforesaid property, or otherwise, the same should be known in writing to me at the address mentioned below with the documentary proof within 14 days from the date of publication hereof, failing which it shall be construed that such claim is waived, abandoned & the said flat shall be transferred in the name of Mrs. Sridevi Shrinivas Morab & Mr. Shridhar Shrinivas Morab.
Advocate Parag J. Pimple
S/4, Pravin Palace, Pt. Dindayal Nagar, Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar
Mob: 989079352 Date: 15/05/2021

MUKTA ARTS LIMITED
CIN:L92110MH1982PLC028180
Regd. Office : Mukta House, Behind Whistling Woods Institute, Filmcity Complex, Goregaon (East), Mumbai - 400 065.
Tel. No. (022) 33649400;
Fax No. (022) 33649401.
Website: www.muktaarts.com

NOTICE
Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of Mukta Arts Limited will be held on Tuesday, 25th May, 2021 at 12 pm through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) to consider, approve and take on record the Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the year ended 31st March, 2021.

The said information is also available on the Company's website at www.muktaarts.com as well as on the website of the stock exchanges at www.bseindia.com & www.nseindia.com.

By the Order of the Board of Directors
For Mukta Arts Limited
Place: Mumbai Monika Shah
Date : 14.05.2021 Company Secretary

FORM NO. URC.2
Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI of the Act
[Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4(1) of the Companies (Authorised to Register) Rules, 2014]

1. Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of Section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Mumbai that M/s KDA Strategic Advisors LLP, may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares.

2. The principal objects of the company are as follows:
Business of as Financial Advisors in the area of Business Advisors, Corporate Advisors, Consultants, collaborators and such other ancillary business activities to the Main Activities.

3. A copy of the draft Memorandum and Articles of Association of the proposed Company may be inspected at the registered office at F-202, The Summit, Hanuman Road, Western Express Highway, Vile Parle (East), Mumbai - 400057, Maharashtra, India.

4. Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6, 7, 8, Sector 5, IIT Mandesar, District Gurgaon (Haryana), Pin Code - 122050 within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office as stated in para 3 above.

Dated this 14th day of May, 2021
Name(s) of Applicant
1. Nimesh Harkishandas Chitalia
2. Devendralal Rambharose Thakur

N R AGARWAL INDUSTRIES LIMITED
Regd. Office: 502-A/501-B, Fortune Terraces, 5th Floor, Opp. City Mall, New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053
Corporate Identification Number: L22210MH1993PLC133365
Tel: 67317500/Fax: 2673 0227/2673 6953
Email: admin@nrail.com Website: www.nrail.com

NOTICE
Pursuant to the Regulation 47 (1) (a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, May 25, 2021 to inter-alia consider and approve:

- Audited Financial Statements for the year ended 31.03.2021
- Audited Financial Results for the quarter and year ended 31.03.2021
- Declaration of dividend, if any, for the financial year ended 31.03.2021

The Board Meeting Intimation is also available on the website of the company at <http://nrail.com/news.html> and on the website of the Stock Exchanges at www.nseindia.com and www.bseindia.com.

For and on behalf of the Board
Sd/-
Pooja Dattary
Company Secretary & Compliance Officer

Place : Mumbai
Dated : May 14, 2021

PUBLIC NOTICE
Re : Commercial space measuring 4683 Sq.ft. on the 1st floor at Premises No.9, Lala Lajpat Rai Sarani, (Elgin Road), Kolkata - 700 020.
Notice is hereby given that the original Deed of Conveyance dated 21st March, 2007 registered with Additional Registrar of Assurances-1, Kolkata in Book No.1, Volume No.1 at pages 1 to 32 being Deed No.190103264/2007 between Saisha Electronics Pvt. Ltd. as Vendor and IJIT Computer Education Ltd. (now IJIT Education Pvt. Ltd.) as Purchaser in respect of the abovementioned property has been lost by us.
Any body knowing the whereabouts of the said original Deed or having any claim of any nature whatsoever in respect of the abovementioned property may intimate in writing along with relevant documents in support of the claim to our Advocates named below within 15 days from the date of publication of this notice, failing which it will be presumed that nobody has any claim whatsoever.

L. P. Agarwalla & Co., Advocates 1B, Old Post Office Street, Kolkata - 700001 Email: lpalegal@gmail.com	TeamLease Services Limited Company Advocates Corporate office: 80 Feet Road, BMTC Commercial complex Bangalore 560095 Email: corporateaffairs@teamlease.com
---	--

Dated: 14/04/2021
Ramani Dathi
Director
IJIT Education Pvt. Ltd.
CIN U72200MH2006PTC218082
Regd. Office, 3rd Floor, Office No.8, 'C' Wing, Laxmi Tower, Bandra Kuria Complex, Bandra(E), Mumbai - 400051.
Kolkata Office, 9, Elgin Road, 1st Floor, Kolkata - 700 020.

IndusInd Bank Ltd.
Corporate Office: IndusInd Bank Limited, 2nd Floor, 721 Solitaire Corporate Park | Chakala | Andheri (E) | Mumbai-400 093
CFD State Office - 1101, The Affairs, Plot no 9, Sector 17, Opp Bhurmiraj Costarica, Palm Beach Road, Sanpada, Navi Mumbai - 400705
Branch Office: IndusInd Bank Ltd - CFD, Thane Branch Address : B 603, Pinak Galaxy, Next to Mahadev Hotel, Kapurbawadi Junction, Thane, West 400607.

Public in general is hereby notified and cautioned that IndusInd Bank had entered into a Loan Agreement dated 29.09.2018 for an amount of Rupees 36,095,000.00/- with a Borrower, namely M/s Jaw Infra Developers and Co-Borrower namely Mr.Sanjay Mahendrabhai Shah & others mentioned below, against a security of Hypothecation of a product that they had proposed to purchase. The schedule of the Loan Account is as follows:

Hypothecation/ Loan Agreement No.	MW700092E
Name of the Borrower/ Co-Borrower	1. Jaw Infra Developers 2. Mr.Sanjay Mahendrabhai Shah, 3. Mr.Vipul Mahendra Shah, 4. Mr.Anwar Gaffar Shaikh, 5. Tafique Amir Shaikh
Product Description/ Hypothecated Secured Asset	HAILSTONE 300 TPH CRUSHING & SCREEN PLANT Crusher Srt. Number:- 084749000 Engine no:- 084749000 Chassis No:- 084749000
Contract Date	29.09.2018
Contract Period	69 Months
Finance/ Loan Amount	Rupees 36,095,000.00/-
Interest	@10.52% ROI.
Default Amount and Date of Default	Rupees 34,330,378/- / 20th Dec 2020.

The Borrower/ Co-Borrower have committed default in repayment of the said loan amount together with interest and in spite of repeated demands by the Bank, the Borrower/ Co-Borrower have not paid any amount towards the outstanding loan and have not discharged their liability under the Hypothecation/ Loan Agreement. Eventually, on account of default on part of the Borrower/ Co-Borrower in making repayment of monthly installments and overdue amount which consists of the portion of the principal amount and interest, as well; IndusInd Bank Ltd. has classified the said Loan Account as a Non-Performing Asset (NPA).
IndusInd Bank Ltd. has further issued a Notice dated 04.05.2021 under section 13(2) of The Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securities Interest Act, 2002 (SARFAESI Act) to the above named Borrower/ Co-Borrower under the Loan Account. The Notice under section 13(2) is issued to notify the Borrower/ Co-Borrower that on failure to discharge their liability in full within 60 days from the receipt of the Notice, IndusInd Bank shall be lawfully enabled to take possession of Hypothecated Secured Asset being the HAILSTONE 300 TPH CRUSHING & SCREEN PLANT. Additionally, the Bank shall reserve the right of repossession of the secured asset as per the Agreement through their Authorized Agents.
Therefore, it is brought to the Notice of the Public at large by way of abundant caution to NOT deal with and/ or enter into a transaction in respect of the said Hypothecated Secured Asset being the HAILSTONE 300 TPH CRUSHING & SCREEN PLANT as more particularly described in the Schedule above with the Borrower/ Co-Borrower, its Representative/s and/or its Agent/s as IndusInd Bank is a Secured Creditor of the said Asset hypothecated in its favour.
Public in general is further cautioned that dealing with the hypothecated secured asset despite the present public notice will subject such person's /party's/entity 's right to the hypothecated secured asset to the outcome of the proceedings filed under the SARFAESI Act and/ or any other proceedings so filed against the Borrower/ Co-Borrower Act by the Bank. Thus, it is made abundantly clear by way this Caution Notice that any dealings involving the Asset mentioned in the schedule hereinabove will be in contravention of the SARFAESI Act and other Acts / Rules/ Provisions until the default in repayment of the loan is discharged by the Borrower/ Co-Borrower in toto.
The Public in general is cautioned NOT to deal with and/ or enter into a transaction in respect of the said Hypothecated Secured Asset and any such dealing in respect of the hypothecated secured asset by a person /party/entity despite the present notice shall be solely at their risk and cost which they may kindly note.
Authorized Officer,
IndusInd Bank Ltd. (CFD),
Branch Thane - Mumbai

PUBLIC NOTICE
Public at Large is hereby informed that Our customer MR. DILIPBAI RAMJIBHAI CHAUHAN, R/T- Flat No 401 & 402, Shanti Garden, Building No 9 Sector 3, Near Mhada Colony, Mira Road East - 401107 has submitted original property documents pertaining to FLAT NO 11, 3RD FLOOR, ANDHERI GURAV CHSL, NEW NAGARDAS RD, PATEL WADI ANDHERI EAST Mumbai- 400069 to VHFL against his housing loan as security. Those all original documents mentioned below were sent to warehouse company named "Stockholding Document Management Services Limited" at Mahpe. Due to fire incident at warehouse on 11/12/2017 in which all original documents are Lost/Misplaced as per SPOT PANCHANAMA dated 26/12/2017.
The Original Property Documents contains, (1) Undated & Unregistered agreement for sale Btwn M/s Shilpa Builders AND Mrs. Majula M. Jobanputra & Mrs. Sangita S. Thakkar (2) Unregistered Agreement for Sale dated 15/12/1982 Btwn Shri Deepak V. Parikh & Mrs. Marunalmi D Parikh AND Mr. Nagardas Manilal Patel & Mrs. Laxminiben Nagardas Patel (3) Agreement for Sale dated 28/05/2015 Btwn Mrs. Raksha Rohit Mehta & Mrs. Veena Deepak Mehta AND SMT. KAUSALYABEN RAMJIBHAI CHAUHAN & MR. DILIP RAMJIBHAI CHAUHAN & MRS. KIRAN DILIP CHAUHAN In Case The Same Are Found, It Should Be Returned To My Client Or To Us Forthwith. In Case Any Person Has Any Right, Claims And Interesting Respect Of Aforesaid Property, The Same Should Be Known In Writing To Me At Address Mentioned Below With The Documentary Proof Within 15 Days, From The Date Of Publication Hereof, Failing Which It Shall Be Constructed That Such Claim Is Waived, Abandoned

Sd/-
ADV. MRS. SHRITUKA DAKARE
ADVOCATE HIGH COURT
Thakur Arcade, 2nd Floor, Opp. Railway Station,
Virar West, Palghar-401303
Mob - 7719085333

Hexaware Technologies Limited
Regd. Office: Bldg 152, Millennium Business Park, Sector III, A Block, TTC Industrial Area, Mahape, Navi Mumbai - 400 710. Phone: 022-4159 9595; Fax: 022-4159 9578
Website: www.hexaware.com; E-mail: investors@hexaware.com
CIN: L72900MH1992PLC069662

NOTICE
This Notice is given pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016. The said Rules, amongst other matters, contain provisions for transfer of unpaid or unclaimed dividends to IEPF and transfer of shares, in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years, in the name of IEPF Suspense Account.
Accordingly, Company has sent individual communication to all the concerned Shareholders at their registered address whose unpaid or unclaimed dividends and shares are liable to be transferred to IEPF and IEPF Suspense Account respectively under the aforesaid rules for taking appropriate actions.
The complete details of unpaid or unclaimed dividends and shares of shareholders due for transfer are available on website of the Company at <http://hexaware.com/investors/>
In case Company does not receive any communication from the concerned shareholders by August 24, 2021, the Company shall transfer unpaid or unclaimed dividends and shares to IEPF and IEPF Suspense Account respectively.
The concerned Shareholders may claim from IEPF Authority both unclaimed dividend amount and the shares transferred to IEPF after following the procedure prescribed in the aforesaid rules.
The Shareholders, holding Shares in Physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Suspense Account, please note that Company would be issuing duplicate share certificates for the purpose of transfer to IEPF Suspense Account as per the Rules and upon issue of such duplicate share certificates, the original share certificate(s) which stand registered in your name will be deemed cancelled and non-negotiable.
In case of any query the Concerned Shareholder may contact the Company at the registered office address of the Company or Company's Registrar and Transfer Agent i.e Kfin Technologies Pvt. Ltd at Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, Tel.: +91 40 67161632, Fax No.: +91 40 23420814, Email: einward.ris@kfinetech.com.
The aforesaid intimation is also available on website of the Company at <http://hexaware.com/investors/>

For Hexaware Technologies Limited
Sd/-
Gunjan Methi
Company Secretary

Place : Navi Mumbai
Date : May 15, 2021

IndusInd Bank Ltd.
Corporate Office: IndusInd Bank Limited, 2nd Floor, 721 Solitaire Corporate Park | Chakala | Andheri (E) | Mumbai-400 093
CFD State Office - 1101, The Affairs, Plot no 9, Sector 17, Opp Bhurmiraj Costarica, Palm Beach Road, Sanpada, Navi Mumbai - 400705
Branch Office: IndusInd Bank Ltd - CFD, Thane Branch Address : B 603, Pinak Galaxy, Next to Mahadev Hotel, Kapurbawadi Junction, Thane, West 400607.

Public in general is hereby notified and cautioned that IndusInd Bank had entered into a Loan Agreement dated 28.01.2019 for an amount of Rupees 18,905,000.00/- with a Borrower, namely M/s Jaw Infra Developers and Co-Borrower namely Mr. Sanjay Mahendrabhai Shah & other mentioned below, against a security of Hypothecation of a product that they had proposed to purchase. The schedule of the Loan Account is as follows:

Hypothecation/ Loan Agreement No.	MW700104E
Name of the Borrower/ Co-Borrower	1. Jaw Infra Developers 2. Mr. Sanjay Mahendrabhai Shah 3. Mr.Vipul Mahendra Shah, 4. Mr.Anwar Gaffar Shaikh, 5. Tafique Amir Shaikh
Product Description/ Hypothecated Secured Asset	HAILSTONE 300 TPH CRUSHING & SCREEN PLANT Crusher Srt Number:- 084749000 Engine no:- 084749000 Chassis No:- 084749000
Contract Date	28.01.2019
Contract Period	70 Months
Finance/ Loan Amount	Rupees 18,905,000.00/-
Interest	@10.52% ROI.
Default Amount and Date of Default	Rupees 1,93,93,689/- 20th Dec 2020.

The Borrower/ Co-Borrower have committed default in repayment of the said loan amount together with interest and in spite of repeated demands by the Bank, the Borrower/ Co-Borrower have not paid any amount towards the outstanding loan and have not discharged their liability under the Hypothecation/ Loan Agreement. Eventually, on account of default on part of the Borrower/ Co-Borrower in making repayment of monthly installments and overdue amount which consists of the portion of the principal amount and interest, as well; IndusInd Bank Ltd. has classified the said Loan Account as a Non-Performing Asset (NPA).
IndusInd Bank Ltd. has further issued a Notice dated 04.05.2021 under section 13(2) of The Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securities Interest Act, 2002 (SARFAESI Act) to the above named Borrower/ Co-Borrower under the Loan Account. The Notice under section 13(2) is issued to notify the Borrower/ Co-Borrower that on failure to discharge their liability in full within 60 days from the receipt of the Notice, IndusInd Bank shall be lawfully enabled to take possession of Hypothecated Secured Asset being the HAILSTONE 300 TPH CRUSHING & SCREEN PLANT. Additionally, the Bank shall reserve the right of repossession of the secured asset as per the Agreement through their Authorized Agents.
Therefore, it is brought to the Notice of the Public at large by way of abundant caution to NOT deal with and/ or enter into a transaction in respect of the said Hypothecated Secured Asset being the HAILSTONE 300 TPH CRUSHING & SCREEN PLANT as more particularly described in the Schedule above with the Borrower/ Co-Borrower, its Representative/s and/or its Agent/s as IndusInd Bank is a Secured Creditor of the said Asset hypothecated in its favour.
Public in general is further cautioned that dealing with the hypothecated secured asset despite the present public notice will subject such person's /party's/entity 's right to the hypothecated secured asset to the outcome of the proceedings filed under the SARFAESI Act and/ or any other proceedings so filed against the Borrower/ Co-Borrower Act by the Bank. Thus, it is made abundantly clear by way this Caution Notice that any dealings involving the Asset mentioned in the schedule hereinabove will be in contravention of the SARFAESI Act and other Acts / Rules/ Provisions until the default in repayment of the loan is discharged by the Borrower/ Co-Borrower in toto.
The Public in general is cautioned NOT to deal with and/ or enter into a transaction in respect of the said Hypothecated Secured Asset and any such dealing in respect of the hypothecated secured asset by a person /party/entity despite the present notice shall be solely at their risk and cost which they may kindly note.
Authorized Officer,
IndusInd Bank Ltd. (CFD),
Branch Thane - Mumbai



जाहीर सूचना

केंद्र शासन, कंपनी निबंधक, मुंबई यांच्या समक्ष

मर्यादित दायित्व भागीदारी कायदा २००८, कलम १३ चे उपकलम (३) सहाय्यकित मर्यादित दायित्व भागीदारी अधिनियम, २००९ चे नियम १७ प्रकरणात.

मर्यादित दायित्व भागीदारी कायदा २००८, कलम १३(३) आणि डिजिटल रजिस्ट्रार ऑनलाईन सर्व्हेस एप्लेन्स, यांचे नोंदीकृत कार्यालय: डी७०९, ऑर्बिड, सेक्टर १०मी, गोल्ड झिन्, एम.एम.आर. सोसाय, कल्याण, खोनी, टाणे-४२१२०४, महाराष्ट्र, याचिकाकर्ता यांचे प्रकरणाने. सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, एप्लेन्सची यानी त्यांचे नोंदीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता मर्यादित दायित्व भागीदारी कायदा २००८ चे कलम १३(३) अन्वये कंपनी निबंधक, मुंबई यांच्याकडे अर्ज करण्याचे नियोजित केले आहे.

कोणा व्यक्तीच्या हितास एप्लेन्सची नोंदीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलासुद्धे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विविधांचे कारण नमूद केल्या प्रतिसादाद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन तारखेपसून १५ दिवसांच्या आत कंपनी निबंधक, मुंबई, यांच्याकडे पाठवावे तसेच एक प्रत खाली नमूद दिलेल्या नोंदीकृत कार्यालयाच्या पर्यावर याचिकाकर्ता एप्लेन्सची नावे पाठवावी.

च्या वतीने व करिता डिजिटल रजिस्ट्रार ऑनलाईन सर्व्हेस एप्लेन्सची अमोल अशोकाव जाधव पदसिद्ध भागीदार डीपीआयएन:०८१२०७९१ दिनांक: १४ मे, २०२१ ठिकाण: मुंबई

NOTICE

NOTICE is hereby given that Mr.Mehboob Hajivali Mohammad Vajira (Shaikh) is the owner of Shop No.3, Ground Floor, Samrat Ashok Co-Op.Hsg.Soc.Ltd., Devchand Nagar Road, Bhayandar (W), Dist.Thane, and also member of the society & hold Share Certificate No.3, Dist.No.11 to 15, hereinafter referred to as the SAID SHOP & SAID SHARES. And that Mr.Mehboob Hajivali Mohammad Vajira (Shaikh) expired on 26.10.2019, and my clients Mr.MOHAMMADRIFIQ MEHBOOB SHAIKH, Miss SABINA MEHBOOB S H A I K H, Miss S H A B N A M MEHBOOB SHAIKH are intend to apply to the society as legal heirs, & other legal heir namely Mrs.SABIRA MEHBOOB Shaikh has released her right, title and interest vide Release Deed duly registered having Regd Receipt No.4779 DL.19.8.2020 Sub-Registrar Thane-4, and in this respect all persons including heirs, claimants, objector claiming any right, title or interest as legal heirs, or by way of sale, gift, lien, mortgage, whatsoever are hereby required to make the same known to the undersigned alongwith documents, agreement etc., at his office at S-6, Kermal Tower, Patel Nagar, Station Road, Bhayandar (W), within 15 days from the date hereof, failing which my clients will apply to the said society as legal heirs for transfer of the said shares of the said Shop, and no claims whatsoever will be entertained thereafter. (ANIL B.TRIVEDI) ADVOCATE HIGH COURT

शुद्धीपत्रक

सर्वजनिक सूचनाच्या सदिका क्र. जी-१ नुसार क्र. ०१, तळे मजला, सुंदरनगर को. ऑफ. हौसिंग सोसायटी लि., सेगमती बापट मार्ग, दादर(प), मुंबई-४०००२८ संदर्भात दिनांक १३.०५.२०२१ रोजी मुंबई लक्षदीप या पत्रामध्ये प्रकाशित, पहिल्या पृष्ठा मध्ये तिसऱ्या ओळीत 'श्री. रमेश नाथ पवार आणि १३व्या ओळीत 'श्रीमती शोभा रमेश पवार' असा चुकीचे छापला गेला आहे. कृपया श्री. रमेश नाथ पवार व श्रीमती शोभा रमेश पवार यांच्या वतीने मुंबई लक्षदीप या पत्रामध्ये प्रकाशित व आणिक श्रीमती शोभा रमेश पवार यांच्या वतीने मुंबई लक्षदीप या पत्रामध्ये प्रकाशित व आणिक श्रीमती शोभा रमेश पवार असा वाचवा.

श्री. बाबूरव सायलु पत्रेटी, सचिव सुंदर नगर को. ऑफ. हौसिंग सोसायटी (लि.) (मर्यादित) सेगमती बापट मार्ग, दादर(प), मुंबई-४०००२८.

DECCAN BEARINGS LIMITED
REGD OFFICE: 315/321 PROSPECT CHAMBERS DR D N ROAD FORT MUMBAI - 400 001
CIN: L28130MH1985PLC035747

NOTICE

NOTICE pursuant to Regulation 29, 33 and 47(1)(a) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement Regulations, 2015) is hereby given that Meeting of the Board of Directors of the Company will be held at the Registered Office of the Company situated at 315/321, Prospect Chambers, Dr. D. N. Road, Fort, Mumbai - 400 001 on Saturday, 22nd May, 2021 at 2.00 P.M. to consider and approve the Audited Financial Results along with Assets and Liabilities statement, Cash Flow Statement and Auditor Report for the Quarter and year ended 31st March, 2021 along with other routine business.

For Deccan Bearings Limited Sd/- Anika Anil Patankar Company Secretary & Date : 14th May 2021 Compliance Officer

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. निमित्त के. शाह आणि श्री. देवेश के. शाह हे फ्लॅट क्र.३२०५, क्षेत्रफळ ७३२ चौ.फु. कार्पेट क्षेत्र अर्थात ६८.०० चौ.मी. किंवा सरासरी, ३२वा मजला, टॉवर १, ए. विंग, रुणवाल ओकवुड को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारत, रुणवाल ग्रीन्स म्हणून ज्ञात प्रकल्प, तसेच एक कार पार्किंग जागा क्र.पी२-५५-७, क्षेत्रफळ १२५ चौ.फु., फोर्टिस हॉस्पिटलजवळ, मुलुंड-गोरेगाव लिंक रोड, भांडुप (प.), मुंबई-७८, जमीन सीटीएस क्र.६८१ए/१७, ६८१ए/८, ६८१ए/९, गाव नाहर, तालुका कुर्ला, जिल्हा मुंबई उपनगर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे टी वॉर्ड मर्यादित असलेली जागा इच्छुक विक्रेता श्री. लक्ष्मण सिंग नरेंद्र सिंग श्रीमल, जे सदर मालमत्तेचे पूर्ण मालक व १००% भागधारक आहेत. यांच्याकडून खरेदी करू इच्छित आहेत, ज्यांनी येथे नमूद केले आहे की, श्रीमती स्नेहलता लक्ष्मण श्रीमल व श्री. लक्ष्मण सिंग नरेंद्र सिंग श्रीमल हे उपरोक्त फ्लॅटचे दिनांक ३१.१२.२०१३ रोजीचे नोंदीकृत विक्री करारनामा मार्फत संयुक्त मालक होते. श्रीमती स्नेहलता लक्ष्मण श्रीमल यांचे १८.०४.२०१७ रोजी मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पत्नीच्या वतीने पत्नी श्री. लक्ष्मण सिंग नरेंद्र सिंग श्रीमल व त्यांची दोन मुले कुमारी रिनी लक्ष्मण सिंग श्रीमल व श्री. यश प्रताप लक्ष्मण सिंग श्रीमल हे उपरोक्त फ्लॅटचे नोंदी नोंदी कायदेशीर वारसदार आहेत. सर्व (२) कायदेशीर वारसदारांनी श्री. लक्ष्मण सिंग नरेंद्र सिंग श्रीमल (इच्छुक विक्रेता/पती) यांच्या नावे उपरोक्त फ्लॅटसंदर्भात दिनांक १६.१२.२०२० रोजीचे नोंदीकृत सर्वसाधारण मुख्याचार्य दिले आहे आणि तेथे पाहून सदर सर्व उर्वरित कायदेशीर वारसदारांनी सदर फ्लॅट श्री. लक्ष्मण सिंग नरेंद्र सिंग श्रीमल यांच्या नावे हस्तांतरणास मान्यता दिली आहे आणि तदनुसार श्री. लक्ष्मण सिंग नरेंद्र सिंग श्रीमल (इच्छुक विक्रेता) यांनी वर नमूद फ्लॅटसंदर्भात सदर सोसायटीचे सदस्य हौण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया कायदेशीर वारसदार व प्रतिनिधीमार्फत पूर्ण केल्या आहेत. म्हणून सोसायटीने त्यांच्या नावे दिनांक २१.०३.२०२१ रोजी भागप्रमाणपत्र हस्तांतरित केले.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत विक्री, अदलाबदल, तारण, अधिभार, बक्षीस, न्यास, परिश्रमा, वारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा, मालकी हक्क, बहिष्कार, परवाना, कायदेशीर हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही आक्षेप किंवा दावा असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप/दावाबाबत सर्व दस्तावेजी पुराव्यांच्या प्रतीसह लेखी स्वरूपात खालील स्वाक्षरीकर्ताकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपसून १५ दिवसांच्या कालावधीत कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे आक्षेप/दावा त्यांच्या आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

सही/- श्रीमती प्रेरणा पुरोहित-वकील उच्च न्यायालय, दुर.क्र.:६२१६०६४४९, ई-मेल:pbmlawyers44@gmail.com
दिनांक: मुंबई १४.०५.२०२१
ठिकाण: मुंबई

एन आर अग्रवाल इंडस्ट्रिज लिमिटेड

नोंदीकृत कार्यालय: ५०२-ए/५०१-बी, फोर्च्युन टेरेसेस, ५वा मजला, सिटी मॉलसमोर, न्यु लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३.
कॉर्पोरेट ओळख क्रमांक:एल२२२१०एमएच१९३पीएलसी१३३३६५
दुर.:६७३१७५००/फॅक्स:२६७३०२२७/२७३६५९५३.
ई-मेल:admin@nral.com, वेबसाईट:www.nral.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑफिशियल अँड डिस्कलोजर रिग्युलमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ४७(५)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील बाबी विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता मंत्रकार, २५ मे, २०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

१. ३५ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वार्षिकिते कंपनीचा लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष
२. ३५ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वार्षिकिते लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष
३. ३५ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वित्तीय वार्षिकिते लामाहाची घोषणा.

सदर मंडळ सभेची सूचना ही कंपनीच्या <http://www.nral.com/news.html> वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.nseindia.com व www.bseindia.com वेबसाईटवर प्रसिध्द केले आहेत.

मंडळाच्या वतीने व करिता सही/- पूजा दत्तरी
ठिकाण: मुंबई १४ मे, २०२१
दिनांक: १४ मे, २०२१
कंपनी सचिव व सहाय्यक अधिकारी

NOTICE

UNIT: SAURASHTRA CALCINE BAUXITE ALLT.IND.LTD.
REGD. OFFICE: M.E.M School, 3rd Floor, Shree Chambers, Opp, Kamla Nehru Park Cir, near, Porbandar, Gujarat 360575

Notice is hereby given that the certificate(s) in respect of below mentioned Equity shares of the Company has been misplaced and the holder(s) of the said shares have applied to the company for issue of Duplicate share Certificate(s) in lieu of the original share certificate(s).

Sr. No.	Name of Shareholder(s)	Folio No.	No. of Shares	Certificate No.	Distinctive Nos.
1	Manilal H Zinzuvadia	V00094	1000	45627 TO 45631	4562501 TO 4563000
2	Vijay Zinzuvadia			49556 TO 49560	9248601 TO 9249100

Any person, who has a claim in respect of the said shares, should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from publication of this notice, failing which the Company will proceed to issue duplicate share certificate(s) without further intimation.

Place: Vasai West Name of the Shareholder(s)
Date: 15-05-21 Manilal H Zinzuvadia
Vijay Zinzuvadia

नमुना क्र. युआरसी-२

कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदीकृत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदीकृत प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम २(१) नुसार)

१. येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार रोअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत मे. केडीए स्टूडीओ अडव्हान्स् एप्लेन्स या संस्थेची नोंदीकृत कार्यालयासाठी मुंबई येथील निबंधकांकडे १५ दिवसांनंतर परतू ३० दिवसांच्या समाप्तीपूर्वी अर्ज करण्याचे नियोजित आहे.

२. कंपनीचे प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे:
व्यवसाय सद्धारण, कॉर्पोरेट सद्धारण, समुपदेशक, कोलॅबोरेशंस आणि मुख्य प्रक्रियेस संलग्न इतर व्यवसाय प्रक्रियेमध्ये आर्थिक सद्धारण म्हणून व्यवसाय करणे.

३. नियोजित कंपनीचे मॅनेजमेंट आणि ऑफिसर्स ऑफ असोसिएशन्स प्रती कंपनीचे नोंदीकृत कार्यालय: एम-२०२, टी सुमीन, तुलान रोड, परियम टुलती महामार्ग, विलेपारेल, (पुणे), मुंबई-४०००५५, महाराष्ट्र, भारत येथे निरीक्षणसाठी उपलब्ध आहेत.

४. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप सेबी स्वरूपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसर, जिल्हा गुवागव (हरियाणा)-१२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपसून २१ (एकीस) दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत वरील परिच्छेद क्र.३ मध्ये नमूद कंपनीच्या नोंदीकृत कार्यालयात पाठवावी.

आज दिनांकित १४ मे, २०२१
अर्जदारांची नावे
१) निमेश हर्किशनदास चित्तालीय
२) देवेंद्रनाल सभमसेरे डाऊर

सायबरटेक सिस्टिम्स अँड सॉफ्टवेअर लिमिटेड
CIN: L72100MH1995PLC084788
नोंदीकृत कार्यालय: सायबरटेक हाऊस, प्लॉट क्र. बी-६३/६४/६५, रोड क्र. २१/३४, जे.बी. सावंत मार्ग, वागळे इस्टेट, टाणे-४००६०४. दूरध्वनी: +९१-२२-४२८३९२००, फॅक्स: +९१-२२-२४८३९२३६, ई-मेल:cssl.investors@cybertech.com.

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वार्षिकिते एकमेव व एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

तपशील	एकत्रित				एकमेव					
	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष			
	३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित)	३१.१२.२०२० (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२० (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२० (अलेखापरिक्षित)	३१.१२.२०२० (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२० (लेखापरिक्षित)		
प्रचालनामधून एकूण उत्पन्न (निव्वळ)* *(यामध्ये इतर उत्पन्न समाविष्ट)	३१२३.०४	३२१९.७९	३१०७.५६	१२४७८.४६	११९९६.००	११०५.२३	१८४७.१७	१७४५.२८	७३३१.३५	६८३४.८०
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादामक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्वी)	३७७.९७	६२८.००	८९.५४	२२७०.०५	१७६७.४७	१४९.७५	२०८.९७	४०५.४३	१००६.६२	१३७२.५६
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादामक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	३७७.९७	६२८	८९.५४	२२७०.०५	१७६७.४७	१४९.७५	२०८.९७	४०५.४३	१००६.६२	१३७२.५६
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादामक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२८०.२६	१२३६.३७	५८.९६	२४०८.८०	१३२२.४१	१२८.४२	९५६.३३	२८८.१४	१५६९.०९	१०५९.०५
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	२७४.९८	१२०४.४४	१२३.०७	२३०८.६८	१४०९.२६	१२२.२८	९४७.४२	२६४.२८	१५३६.२९	१०२५.०९
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु.१०/- प्रत्येकी)	२७५९.९१	२७५६.३८	२७५९.५६	२७५९.९१	२७५९.५६	२७५९.९१	२७५६.३८	२७५९.५६	२७५९.९१	२७५९.५६
राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार										
उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)										
अ. मूळ (वार्षिकीकरण नाही)	१.०२	४.४९	०.२१	८.७४	४.८१	०.४७	३.४७	१.०५	५.७०	३.८५
ब. सौमिकृत (वार्षिकीकरण नाही)	०.९९	४.३८	०.२१	८.५८	४.७७	०.४५	३.३९	१.०४	५.५९	३.८२

सेबी (लिस्टिंग अँड अडर डिस्कलोजर रिग्युलमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या विनियम ३३ सहवाचिता नियम ४७ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वार्षिकिते लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाच्या (एकमेव व एकत्रित) विस्तृत प्रारूपाचा उपरोक्त तपशील हा सारांश स्वरूप आहे. संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळ www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि कंपनीच्या संकेतस्थळ <http://www.cybertech.com/investor> वर उपलब्ध आहे.

सायबरटेक सिस्टिम्स अँड सॉफ्टवेअर लिमिटेडच्या वतीने व करिता
रामसुब्रमण्यन एम्.
कार्यकारी संचालक
डीआयएन :०५३५०८४१

स्थळ : टाणे
दिनांक : १३ मे, २०२१

Piramal
CIN: L24110MH1947PLC005719
नोंदीकृत कार्यालय: पिरामल अन्ता, अगस्त्व कॉर्पोरेट पार्क, अग्रिशमन केंद्रासमोर, कमाना जंक्शन, एल.बी.एस. मार्ग, कुर्ला पश्चिम, मुंबई-४०००७०.
दुर.क्र.:०२२-३८२०३०००/४०००, फॅक्स क्र.०२२-३८२०३०४४, ई-मेल:complianceofficer.pel@piramal.com, वेबसाईट: www.piramal.com

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वार्षिकिते एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.कोटीत)

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले संबंधित ३ महिने	संपलेल्या चालू वर्षाकरिता वर्ष	संपलेले मागील वर्ष
		३१.०३.२०२१ (अलेखापरिक्षित)	३१.१२.२०२० (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२० (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२० (लेखापरिक्षित)
१.	अविरत कार्यचलनातून एकूण महसूल	३४०५.५६	३१६८.६१	३३४५.००	१२८०९.३५	१३०६८.२९
२.	कालावधीकरिता अविरत कार्यचलनातून निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादामक बाब आणि सहकारी व संयुक्त भागीदारीचे निव्वळ नफ्याचे शेरअपूर्व)	८६०.५२	८३३.८१	(१२९६.२२)	३०५८.४८	९१७.५६
३.	कर आणि सहकारी व संयुक्त भागीदारीचे निव्वळ नफ्याचे शेरअपूर्व कालावधीकरिता अविरत कार्यचलनातून निव्वळ नफा/(तोटा) (अपवादामक बाबनंतर)	८६०.५२	८३५.८८	(१२९६.२२)	३१५७.३४	९१७.५६
४.	कर, व सहकारी नफा/(तोटा) हा हिस्सा नंतर कालावधीकरिता अविरत कार्यचलनातून निव्वळ नफा/(तोटा) (अपवादामक बाबनंतर)	(५५०.३९)	७९९.३९	(२३६०.९८)	१४५२.८६	(५३३.३१)
५.	करानंतर कालावधीकरिता अविरत कार्यचलनातून निव्वळ नफा/(तोटा)	-	-	६५८.३९	-	५७४.४५
६.	कालावधी/वर्षाकरिता अविरत व खंडीत कार्यचलनातून निव्वळ नफा/(तोटा)	(५५०.३९)	७९९.३९	(१७०२.५९)	१४५२.८६	२९.१४
७.	कालावधी/वर्षाकरिता अविरत व खंडीत कार्यचलनातून एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा (करानंतर) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(३२८.८८)	९०९.१९	(१८६५.६५)	१७९९.७१	(१३२.१४)
८.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु.२/-प्रत्येकी)	४५.११	४५.११	४५.११	४५.११	४५.११
९.	अविरत कार्यचलनाकरिता उत्पन्न प्रतिभाग (रु.२/-प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)					
१.	मूळ	(२४.०९)	३२.८८	(१०२.४६)	५६.१९	(२६.२५)
२.	सौमिकृत	(२४.०९)	३२.५९	(१०२.४६)	५५.६८	(२६.२५)
१०.	खंडीत कार्यचलनाकरिता उत्पन्न प्रतिभाग (रु.२/-प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)					
१.	मूळ	-	-	२८.६०	-	२७.३९
२.	सौमिकृत	-	-	२८.६०	-	२७.३९
११.	अविरत व खंडीत कार्यचलनाकरिता उत्पन्न प्रतिभाग (रु.२/-प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)					
१.	मूळ	(२४.०९)	३२.८८	(७३.८६)	५६.१९	१.१४
२.	सौमिकृत	(२४.०९)	३२.५९	(७३.८६)	५५.६८	१.१४

टिप: १. कंपनीचे एकमेव तत्वावरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे:

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले संबंधित ३ महिने	संपलेल्या चालू वर्षाकरिता वर्ष	संपलेले मागील वर्ष
		३१.०३.२०२१ (अलेखापरिक्षित)	३१.१२.२०२० (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२० (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२० (लेखापरिक्षित)
१.	अविरत कार्यचलनातून एकूण उत्पन्न	११६.६३	५८५.९३	५६९.३१	१९२०.४६	२६८८.०१
२.	खंडीत कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	-	७०८.४६	११५७.९९	२०४